

श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री


ता. फुलंब्री जि. औरंगाबाद

क्रीडा विभाग (वार्षिक अहवाल)

शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१

वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रीडा विभागामार्फत या महामार्गापासून लढण्यासाठी त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष वाया न जाता घरी सुरक्षित राहून क्रीडा विभागामार्फत ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून जे उपक्रम क्रीडा विभागामार्फत ते पुढीलप्रमाणे.

- दिनांक १७ ते २४ एप्रिल २०२० दरम्यान श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय व शिवाजी महाविद्यालय कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन वर्कशॉप घेण्यात आला. या वर्कशॉप मध्ये ४७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या वर्कशॉप उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने रूम मिटिंग द्वारे प्राचार्य डॉ. विजय भोसले, शिवाजी महाविद्यालय कन्नड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुभाष टाकले, मुजफ्फरनगर यूपी वरून प्रोसेसर एस. एन. सिंग, नांदेड विद्यापीठाचे डॉ. सिंकू कुमार सिंग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ. मकरंद जोशी आदींची उपस्थिती होती. या वर्कशॉप मध्ये डॉ. दयानंद कांबळे, डॉ. गोविंद कदम, डॉ. बलवान सिंग, डॉ. पंढरीनाथ रोकडे, डॉ. उदय डोंगरे, डॉ. संदीप जगताप आदींनी वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.
- २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय औरंगाबाद व महाविद्यालयाच्या क्रीडा विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाइन पद्धतीने सकाळी ७:०० वाजता साजरा करण्यात आला. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ. सर्जेराव ठोंबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष टाकले आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बुलढाणा येथील योगगुरू प्राध्यापक डॉ. बाबाराव सांगळे यांनी मार्गदर्शन केले. ३६५ विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
- २९ ऑगस्ट २०२०, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, शिवाजी कॉलेज कन्नड, विनायकराव पाटील कॉलेज कन्नड, श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर व राजश्री शाहू महाविद्यालय पाथरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वेबिनार घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये एस. के. पाल आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग कॉच तामिळनाडू, डॉ. पियुष जैन दिल्ली, अर्जून पुरस्कार विजेते यशपाल सोलंकी हरियाणा व डॉ. अरुलमोझी सर्वानांन तामिळनाडू, यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये ५४२ विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बलवान सिंग मुंबई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. एन. सरनाईक, प्राचार्य डॉ. सुभाष टाकले, प्राचार्य डॉ. विजय भोसले, प्राचार्य डॉ. शरद गावंडे, प्राचार्य डॉ. एस. बी. जाधव आदींची उपस्थिती होती.
- २०२०-२१ मध्ये क्रीडा विभागाच्या वतीने फेसबुक वर क्रीडा विभाग श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय या नावाने बनवण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना जॉईन करून फिटनेसच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी अपलोड करण्यात आल्या. त्याचप्रमाणे क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनात्मक खेळाचे वेगवेगळे व्हिडिओ व फिटनेसचे व्हिडिओ हे युट्युब व व्हाट्सअपचा ग्रुप बनवून त्यावर अपलोड करण्यात आले. २० वेगवेगळे व्हिडिओज विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइनच्या माध्यमातून फिट ठेवण्यासाठी क्रीडा विभागामार्फत बनवण्यात आले.


डॉ. संदीप जगताप

क्रीडा संचालक